

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
सांख्यिकी	१. अफरातफरीची प्रकरणे.			कार्यवाहीसाठी प्रकरणे तयार करणे
	२. अपिल, रिहिजन संबंधीत कामकाज			खाली नमूद केलेल्या पद्धतीपेकी कोणत्याही पद्धतीने प्रकरणे तयार करून सादर करता येईल
	३. सहकारी संस्था निवडणूका			१ ) एखादया आवक पत्रावर स्वतंत्र टिप्पणी ठेवण्यापेक्षा समासदामध्ये अनौपचारीक स्पष्टीकरण लिहून मसुदा सादर करता येईल, किंवा
	४. दक्षता कक्षाकडील प्रलंबीत प्रकरणे			२ ) स्वतंत्र टिप्पणी लिहून त्यासोबत मसुदा सादर करता येईल, या दोन्ही प्रकारात मसुद्याची स्वच्छ प्रत देखिल ठेवता येईल, मसुद्यात ज्या बाबतीत पुरेसे स्पष्टीकरण आहे त्याची टिप्पणी पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
	५. लेखापरिक्षण कामकाज			३ ) ज्या प्रकरणी निर्णय घ्यावयाचा असेल असे प्रकरण स्वतंत्र टिप्पणीद्वारा आदेशासाठी सादर करावे. अंतिम निर्णय झाल्यानंतरच मसुदा घरविण्यात यावा. परीलंगेकी कोणती पद्धत योग्य याची प्रकरणाचा आवाका व स्वरूप पाहून निवड करण्यांत यावी.
	६. सहकारी कायदा कामकाज पहाणे			प्रकरणांवरील टिप्पणीबाबत सूचना
				७ ) टिप्पणीत प्रकरणांतील कागदपत्रे शब्दशः लिहीण्याची वा त्यांची उत्तरे देण्याची वा त्यांचा अर्थानुवाद देण्याची गरज नाही कारण विचाराधीन कागदपत्रे अधिकारी वाचील असे गृहीत घले पाहिजे. एखादया लांबलचक व गुतांबुतीच्या पत्रातील मुद्यांचा सारांश मात्र देण्यांत यावा.
				८ ) प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक असलेली कागदपत्रे अत्यंत आटोपशीर स्वरूपात पुरविणे हा कार्यालयीन टिप्पणीचा उद्देश असतो.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
सांख्यिकी				३ ) घटनाची पडताळणी करणे शक्य असेल तेथवर ती करावी वा काही चूक असल्यास ती निर्दर्शनास आणून द्यावी.
				४ ) प्रकरणांची गुतांगुत, प्रश्नाचे स्वरूप, त्यात कारणीभूत असलेली परिस्थिती, संदर्भ नियम व पूर्वीची उदहारणे लक्षात घेऊन टिप्पणीचा तपशिल ठरवावा.
				५ ) टिप्पणीत सूचना करता येतील. घरंतु मतप्रदर्शन करण्याचे टाळवै.
				६ ) एकाच प्रकारची अनेक प्रकरणे असू शकतात अशा वेळी नेहमीच्या स्वरूपात सादर होणा-या टिप्पणीची शब्दशः पुनरावृत्ती टाळवी.
				७ ) टिप्पणीत प्रत्येक मुद्याचे परिच्छेदात विवेचन करावे.

		८ ) टिप्पणीत लांबलचक वाक्ये व असे म्हणता येईल की, हे नमूद करता येईल की, अनावश्यक शब्दप्रयोग टाळावेत, वाक्ये साधी, सोपी आणि सुट्सुटीत असावीत.
		आंतर कार्यासन टिप्पणी

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
सांख्यिकी				सामान्यपणे कोणतीही प्रकरणे एकप्रेक्षा अधिक कार्यालयीन टिप्पणीसह सादर करु नये. दुस-या कार्यासनमार्फत ( शाखेमार्फत ) प्रकरण सादर करण्याची प्रथा टाळावी. त्याऐवजी प्रकरण सादर करण्यापूर्वी त्या कार्यालयाशी तोंडी विचारनियम करावा. अन्य कार्यासनमार्फत प्रकरण जाणे आवश्यक असेल तर एकत्रित टिप्पणी करून सादर करणे हे मूळ कार्यासनाचे (शाखेचे )कर्तव्य आहे.
				फाईलीतील टिप्पणी व पत्रव्यवहार विभाग

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
सांख्यिकी				१. बंद ( टँग ) पृथकपत्रासह टिप्पणी विभागास ओवावा व दुसरा बंद बंद पुस्तक पत्रापासून पत्रव्यवहारापर्यंत ओवावा. असे केल्याने टिप्पणी विभागाच्या शेवटी टिप्पणीची भर घालणे सोपे जाईल.
				२. नविन आवक पत्रावर टिप्पणी सादर करतांना टिप्पणीच्या सुरवातीला डाव्या बाजूला मध्यवर्ती नोंदवी प्राची शाखेतील अनुक्रमांक उल्लेखने लिहावा. पत्रव्यवहार विभागातील संबंधित पृष्ठ क्रमांकांचा संदर्भ टिप्पणीच्या समाप्तात नोंदवावा.
				३. एखादी तपशीलवार माहिती टिप्पणी विभागात अंतर्भूत केल्यामुळे मुख्य मुद्या संदिग्ध होण्याची वा टिप्पणी लांबलचक होण्याची शक्यता असेल तर अशी माहिती व तपशील स्वतंत्र वा स्वयंपूर्ण साराश रूपाने विवरणपत्राद्वारे समाविष्ट करावा.

		४. टिप्पण्यांचे व विवरणपत्रांचे निर्गमित वा संक्षुलेट करावयाचे मसुदे पत्रव्यवहार विभागात ठवाये.
		५. स्मरणपत्रे, पोच पात्र्या, मुलाखती वा साक्ष निश्चीत करणारी पत्रे ही तात्पुरत्या स्वरूपाची पत्रे होत. त्यांचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर त्यांना महत्वाच्या कागदपत्रांत ठेऊ नये. नित्याच्या स्वरूपाची कागदपत्रे असे लिहीलेल्या तात्पुरत्या आवरणांत प्रकरणाच्या तळाशी अशे कागदपत्रे ₹300/-.
		६. आकडेवारी देतांना शक्यतोवर विवरणपत्रांचा उपायोग कराया.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय प्रकरणातील पूर्वीच्या कागदपत्रांचा क्रम.
सांख्यिकी				१. फाईलीतील विचाराचीन कगदपत्रे व मान्यतेसाठी ठेवलेले मसुद्यासहीत प्रकरण सर्वांत वर ठवेण्यांत येतील आणि त्याखाली पूर्वीची काही कागदपत्रे असल्यास कालक्रमानुसार ठेवण्यांत येतील. सर्वांत शेवटी मिळालेली कागदपत्रे सर्वांत वर व सर्वांत आधी मिळालेली कागदपत्रे ₹100/- ₹300/-.
				२. संदर्भ फाईल आवश्यक असेल तरच विषय स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत करावी.
				३. माहितीसाठी या संदभासाठी लागणा-या आदेशाची प्रत प्रस्तुत केल्यास मळ प्रत असलेली फाईल प्रस्तुत करण्याची गरज नाही.
				कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
				४. वरीष्ट अधिका-याकडे संदर्भीय पुस्तके वा नियमावली उपलब्ध असेल तर फाईलीसोबत ती ठेवण्याची गरज नाही. टिप्पणीच्या समासात त्याची फक्त नोंद करावी.
				५. फाईलमध्यील सर्व खूण चिठ्या व पताका ( निकडीचे, मान्यतेसाठी तात्काळ इ. ) काढून टाकावेत.
				संदर्भ देणे आणि पताकांचा उपयोग करणे.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
				१. एखादया प्रकरणांवर टिप्पणी लिहीतांना विशिष्ट दस्तऐवजांचा निर्देश करावा लागतो व असा दस्तऐवज प्रकरणांसोबत ठेवावा लागतो. काही वेळी आधीचे उदाहरण नियम, शासकीय निर्णय वा परिपत्रके आणि अन्य संबंधित कागदपत्रे टिप्पणीसोबत ठेवावी लागतात व टिप्पणीत त्यांचा निर्देश करणे आवश्यक ठरते. या प्रक्रियेला संदर्भ देणे असे महणतात. अशा कागदपत्रांना वर्गक्रमानुसार पताका लावण्यांत येते. त्यामुळे अशा कागदपत्रांची पडताळणी करणे सोरीचे जाते.

सांख्यिकी			२. पताका पृष्ठाच्या आतील भागावर टाचणीने व्यवस्थित टाचणे व टाचणीने टोक बाहेर राहणार नाही याची काळजी घेणे आणि वाचावयाचा मजकूर, पताकाखाली झाकला जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
			३. फाईलमधील ज्या कागदपत्रांवर विचारविनीमय होणार आहे त्या कागदपत्रांवर विचाराधीन कागदपत्रे अशी चिठ्ठी लावण्यांत याची.
			४. विचाराधील फाईलीतील कोणत्याही कागदपत्रांवर विचाराधीन कागदपत्रे किंवा मान्यतेसाठी मसुदा या व्यतिरिक्त इतर कोणतीही चिठ्ठी लावण्यांत येवू नये समासात त्या पृष्ठांचा क्रमांक लिहून संदर्भ देण्यांत यावा.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
सांख्यिकी			५. अभिलिखीत केलेल्या फाईलीस (फाईल करून ठेवलेले कागदपत्रे ) किंवा संदर्भासाठी प्रत्यक्ष तेलेल्या कागदपत्रातील एकापेक्षा अधिक वर्णक्रममी चिठ्ठया लावण्यांत येवू नये (म्हणजेच एका फाईलीला वर्णक्रममी चिठ्ठया लावण्यात नाही अ.१,अ.२,अ.३ या प्रमाणे चिठ्ठया लावाव्यात )	
			६. कागदपत्रे त्वरीत ओळखता यावीत म्हणून पताका लावल्या जातात. काम संपताच त्या काढून टाकल्या जातात. पताका काढल्यानंतर संदर्भ आळखणे सोयीचे व्हावे म्हणून संदर्भीय फाईलीचा क्रमांक, पृष्ठक्रमांक व अक्षरपताका समासात नोंदवावी.	
			७. अन्य संदर्भीय कागदपत्रांचा देखील (नियम, अधिनियम इ.) वर्णक्रममी चिठ्ठया लावण्यांत याव्यात.	
			८. फाईल आडव्या ठेवण्यांत याव्यांत त्या दुस-या दुमडुन ठेवण्यात येवू नये. फाईलीतील सर्व कागदपत्रे एकत्रित वांधण्यांत याव्यांत.	
			९. टिप्पणी सुवाच्य हस्ताक्षरात लिहीवी व अर्धासमांस सोडलेला असावा. दीर्घ टिप्पणी टकळिखीत करता येईल.	
			१०. टिप्पणी सहाय्यक टिप्पणीखाली डाव्या बाजूला अद्याक्षरी करून दिनांक टाकेल	
			११. प्रत्येक टिप्पणीवर मळ विभागाचे शीर्षक लिहावे.	